

GR - 20040818155142002 - 0100

शासकीय अधिका-यांस/कर्मचा-यांस अनुत्कृष्ट कामनिमित्त
आगाड वेतनवाढी मंजूर करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन,
सामान्य प्रशासन विभाग,
शासन परिपत्रक क्रमांक एसआरबी-1093/प्र.क्र. 13/आठ,
मंत्रालय, मुंबई 400 032, दिनांक 17 एप्रिल 1993.

- वाचा:- (1) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एसआरबी-1072/दी, दिनांक 11 फेब्रुवारी 1974.
- (2) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एसआरबी-1076/13, दिनांक 10 ऑक्टोबर 1976.
- (3) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एसआरबी-1084/के.नं 6/आठ, दिनांक 19 फेब्रुवारी 1984.
- (4) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एसआरबी-1090/प्र.क्र. 395/आठ, दिनांक 22 नोव्हेंबर 1990 अन्वये विहित केलेले विवरणपत्र सुझारण्याचा प्रश्न या विभागाच्या विचाराभीन होता. त्याचाचा विचार करून त्यासुधार देखावाचे सुझारीत विवरणपत्र विहित करण्यात येत आहे.

परिपत्रक:- शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एसआरबी-1090/प्र.क्र. 395/आठ, दिनांक 22 नोव्हेंबर 1990 अन्वये विहित केलेले विवरणपत्र सुझारण्याचा प्रश्न या विभागाच्या विचाराभीन होता. त्याचाचा विचार करून त्यासुधार देखावाचे सुझारीत विवरणपत्र विहित करण्यात येत आहे.

2. सर्व मंत्रालयीन विभाग व विभाग प्रमुखांनी, असलेले वेळे यांचीउन्हीचे प्रस्ताव तपासतांन उपलब्धिष्ठ विवरणपत्रात प्रस्ताव असल्याची खात्रजग्या करून मात्र प्रस्ताव विचारात घालेत. तसेच वर्ष 1 व 2 या अधिका-यांना, आगाड वेतनवाढी मंजूर करण्याबाबतचे प्रस्ताव शासनाकडे यांचीविताना या परिपत्रकाच्याचे विहित केलेल्या विवरणपत्रातील याहिती, संक्षेपात अधिका-यांच्या अद्यावत कोणीच अहवालाच्या नस्तीसह पाठवायी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या अदेशानुसार व नाक्ते,

य. न. जोशी,
उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति

सर्व मंत्रालयीन विभाग,
सर्व मंत्रालयीन विभागाच्या अधिपत्याखालील विभाग प्रमुख या कार्यालय प्रमुख.

(क.न.प.)

अस्तुत्कृष्ट कार्यान्वयित आगाऊ वेतनबळ मंजूर करण्यावाहत.

1. शासकीय अधिकारी/कर्मचा - याचे नाव :
2. अन्य तारीख :
3. (अ) सध्या धारण केलेले पद :
- (ब) या पदाची वेतनबळी :
- (क) सध्याचे मूळ वेतन :
- (ड) हे पद नियमितरित्या धारण केल्याची (सेवाप्रवेश नियमानुसार व विहित मार्गाने झालेल्या नियुक्तीची) तारीख.
4. (अ) ज्या पदासाठी आगाऊ वेतनवाढीचा विचार करता येईल ते पद.
- (ब) त्या पदाची वेतनबळी :
- (क) त्या पदावरील नियमित (सेवाप्रवेश नियमानुसार व विहित मार्गाने झालेल्या) नियुक्तीचा दिनांक.
- (ड) आगाऊ वेतनवाढी ज्या दिनांका - दिनांक । ऑफिचर पसून मंजूर करण्यात येतील त्या दिनांकास मूळ वेतन.
5. यापूर्वी आगाऊ वेतनबळ मंजूर केली असल्यास कोणत्या पदामध्ये व त्याचे दिनांक (होय किंवा नाही हे स्पष्ट करण्यात यावे, असल्यास त्याचा दिनांक देणे आवश्यक आहे.)
- विभागीय दोकरी चालू असल्यास अथवा चालू करण्याचे प्रत्याख्यात असल्यास ते नमूद करावे.

कार्यालय प्रमुख/विभाग प्रमुख/उप सचिव,
महाराष्ट्र राज्य.